



To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400001

Scrip code: 501314

Sub: Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

In terms of Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), please find attached newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the third quarter and nine months ended on 31st December 2024 as specified in Regulation 33 of LODR published in the Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on 2nd February 2025 and the same is also being displayed on the website of the Company.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours Truly,

For Prismx Global Ventures Limited

Ravindra Bhaskar Deshmukh

Director

DIN: 00290973

Date: 3rd February 2025

Place: Mumbai

Encl: As above













Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01353/2018-2019/12063

(Rs. in Lakhs)

120, Jharneshwar Colony, Madhuban Vihar, Near

International Public School, Hoshangabad Road,



Regional Office- Mumbai South, Union Bank BLDG., 6th Floor, 66/80, Mumbai Samachar Marq, Mumbai - 400 023 WEBSITE ADDRESS: - http://www.unionbankofindia.co.in

GOLD LOAN AUCTION

The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liability in the loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 06.02.2025 failing which the said securities will be sold by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's premises at 12:00 P.M. on 07.02.2025 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank.

SI. No.	Branch	Date of Loan	Loan Number	Name and address of the Borrower
1.	Prabhadevi	08.08.2022	319006530000142	Sadanand G. Ambati, 167 Mun H No. 16, Vakil Chawl Fitwala Road, Dist. Mumba City, Mumbai - 400019.
				90

Officer/Manager Date: 31.01.2025 Union Bank of India TE: Amount outstanding should include all liabilities of the party under Gold Loans as well as any other loan/credit facility



Asset Recovery Management Branch-II, 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Ballard Estate, Fort, Mumbai - 400001. Tel No. 8655948019, Email: cb6289@canarabank.com

POSSESSION NOTICE [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas The undersigned being the Authorized Officer of Canara Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act. 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 24.03.2023 calling upon the Borrowers/ Guarantors to repay the amount mentioned in the notice being Rs. 33,25,496.76/-(Thirty Three Lakh Twenty Five Thousand Four Hundred Ninety Six and Seventy Six Paise Only) within 60 days from the date of the receipt of said notice.

The Borrower / Guarantors / Mortgagers Mr. Jishan Salim Shaikh and Mrs. Hamida Salim Shaikh having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 30th day January of the year 2025. The Borrowers attention is invited to the provision of Sub-section (8) of Section 13 of

the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank, ARM II Branch for an amount of Rs. 39,58,741.76 (Rupees Thirty Nine Lakhs Fifty Eight Thousand Seven Hundreds Forty One Rupees And

Seventy Six Paise Only) as on 16.01.2025 and interest thereon. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY EMT of Residential Flat No. 204, 2nd Floor Dattanand Apartment, Revenue Village

Neral Taluka Karjat Dist. Raigad - 410101, Carpet area 541 sq.ft. Date: 30.01.2025 **Authorized Officer**

केनरा बैंक Canara Bank 🛆

Place: Mumbai

Canara Bank, Regional Office Navi Mumbai:-Circle Office Bldg C-14 G Block 8th Floor A Wing Bkc Bandra East Mumbai – 400051 Email: Recoveryronm@canarabank.com

Branch Ref : RO/LEGAL/SARFAESI/28/2024/MV Date: 31.01.2025 **POSSESSION NOTICE**

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 22.11.2024 (22nd November 2024) calling upon the borrower Mr. Sanjay Kumar Jangbahadur Singh And Mrs. Vidya Sanjay Singh (borrower) C/o Jangbahadur Singh, Ravi Racha, House No. B 1202, Plot No 19, Sector 25, Kamothe, Navi Mumbai - 410206 to repay the amount mentioned in the notice, being Rs. 15,50,083.15 (Rupees Fifteen lakh fifty thousand eighty three and paise fifteen only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 31st day of January of the year 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Canara Bank, Chikhale Branch** for an amount of Rs. 15,50,083.15 (Rupees Fifteen lakh fifty thousand eighty three and paise fifteen only) and interest thereon.

Description of the Immovable Property Flat No. 304, 3rd Floor, P Wing, Girana Building, Shree Sadguru Complex, Survey

No. 5/3 & 67*0, Village Vashivali, Near Parle G Farm House, Taluka Khalapur, District Raigad, Maharashtra- 410222 admeasuring 397.20 Sq. Ft. Carpet Area Bounded: On the North by: O Wing Flat, On the South by: Flat No 301 to 303 On the East by: M Wing, On the West by: Flat No 305. Within the Registration Sub-district of: RAIGAD

Date: 31.01.2025 Place: Navi Mumbai **Authorised Officer, Canara Bank**



Asset Recovery Management Branch, 21 Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Mumbai - 400001. **E-AUCTION SALE NOTICE FOR MOVABLE PROPERTIES**

Notice is hereby given to the public in general and borrower/ guarantors in particular

that the assets Gym equipment's and Café Items will be sold on "As is where is", "As is What is", and "Whatever there is" basis on 10.02.2025 from 12.00PM to 05.00 PM through online mode on https://eauction.auctiontiger.net. The Reserve price for Lot 1; Gym equipment's is Rs. 6,75,000/- & Lot 2; Café Items is Rs. 1,69,000/-+ GST is extra and will be paid by auction purchaser. interested bidders may contact through email: ubin0553352@unionbankofindia.bank

on or before 07.02.2025.

1. Description of movable assets to be Sold: - Gym equipment's and Café Items Details of the Premises where Gym equipment's and Cafe items is lying - Benercise, Ground Floor, Bacha Mansion, Jivji Dadaji Road, In front of Bhatia Hospital, Tardeo, Mumbai - 400007, Maharashtra.

EMD shall be deposited with Union Bank of India ARB Branch

2. Last date for submission of EMD	Name : Inward RTGS, Union Bank of India Account Number : 533501980050000 IFSC code : UBIN0553352 Branch : Fort
3. Date & Time of auction	10.02.2025 from 12:00 PM to 5:00 PM (with 10 min unlimite auto extensions) For all terms & conditions please vis E-auction website- https://eauction.auctiontiger.net
Reserve price for the Movables below which the same will not be sold:	Lot 1: Gym equipment's Rs. 6,75,000.00 + GST extra to be paid by auction buyer Lot 2: Café Items Rs. 1,69,000.00 + GST extra to be paid by auction buyer
4. EMD Payable	Lot 1: Gym equipment's Rs. 1,00,000.00 Lot 2: Café Items Rs. 25,000.00

For auction related queries e-mail to ubin0553352@unionbankofindia.bank or Contact: Mr. Shailesh Kumar Singh - Mobile No. 8052113909

Mr. Sunil Kandulwar - Mobile No. 9820782964

Place : Mumbai Chief Manager, Date: 01.02.2025 Union Bank of India

PUBLIC NOTICE

[Under Section 102 of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC")] FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF Mrs. ARCHANA MANGLANI

DETAILS OF PERSONAL GUARANTOR Mrs. ARCHANA MANGLANI Name of Personal Guarantor

(Personal Guarantor of Dhanlaxmi Solvex Private Limited)

Address of Personal Guarantor Mrs. Archana Manglani w/o Mr. Dhanesh Manglani Flat No. A-203, Vandana Cooperative Housing Society Limited, SVP Nagar, Andheri (West), Mumbai-400061 (Maharashtra) Insolvency process commencement 27.01.2025

date in respect of personal guarantor under IBC, 2016

Last date of submission of claims 22,02,2025 DETAILS OF RESOLUTION PROFESSIONAL Name and registration number of Dr. Vichitra Narayan Pathak

the Insolvency & Bankruptcy Code, 2016 or any other applicable Laws.

registered with board

insolvency professional acting as Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01353/2018-2019/12063 resolution professional AFA valid till: 30.06.2025 Adress and Email ID of the 120, Jharneshwar Colony, Madhuban Vihar, Near International Public School, Hoshangabad Road, resolution professional as

Bhopal, Madhya Pradesh-462047

Email: drvnpathak@yahoo.co.in Address and E-mail ID to be used 120, Jharneshwar Colony, Madhuban Vihar Near for correspondence with the International Public School, Hoshangabad Road, resolution professional Bhopal, Madhya Pradesh -462047 Email: pgdspl@gmail.com

Relevant Forms in which claim to be filed available at: Web link: https://www.ibbi.gov.in/home/downloads Submission of false or misleading claims shall attract penalties in accordance with the provision of

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Indore Bench C.P.(IB)/31(MP)2021 Under Section 95(1) of the Insolvency and Bankruptcy filed by State Bank of India. has initiated Personal Insolvency Resolution Process for Mrs. Archana Manglani u/s 100 of IBC, 2016 vide order dated 27.01,2025, Accordingly, the creditors of Mrs. Archana Manglani are hereby invited to

submit their claims with proof in prescribed From B on or before 22.02.2025 to the Resolution Professional at the address mentioned at S No. 7 above.

The creditors may submit / register details of their claims through electronic means, or by hand or by registered post.

Dr. Vichitra Narayan Pathak Date: 02.02.2025 Place : Bhopal Resolution Professional NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited (HUL))

Regd.Off.:- Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai-400 099

Notice is hereby given that the following share certificates has/have been reported as lost/misplaced and company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on this said shares should lodge such claim with the company at its registered office within 15 days hereof. No of Shares | Certificate | From | To Distinctive

Name of Holder	Folio No	Of FV-10Rs/-	No	Distinctive no	No
Narayandas	HLL2740853	50	3191742	18827651	18827700
	valrai Rizvani ntly Mayadevi Narayandas Rizvani	25	3191743	18827701	18827725
		25	3191744	23414792	23414816
		25	3191745	4945685	4945709
Narayandas		25	3191746	29795538	29795562
Rizvani		25	3191747	29795563	29795587
83276/NA35		25	3191748	29795588	29795612
		50	3191749	48304225	48304274
		50	3191750	48304275	48304324
		50	3191751	48304325	48304374
		50	3191752	48304375	48304424
		50	3191753	94734573	94734622
		50	3191754	94734623	94734672
		50	3191755	94734673	94734722
		50	3191756	94734723	94734772
TOTAL)	600	

PLACE: MUMBAI DATE: 01-02-2025 NAME OF SHARE HOLDER Narayandas Navairai Rizwani

Particulars

Net Profit/Loss for the Period Before ta

Total income from operations

Net Profit/ (Loss) before tax after

Net Profit/ (Loss) after Tax and

Total Comprehensive Income

Paid-up Equity Share Capital

www.kamalakshifinance.wordpress.com

COMPETITIVE BIDDING PROCESS

MW, as per the details given below:-

01.05.2025 to 00:00-03:00

Duration

(in Hrs.)

19:00-24:00

00:00-03:00

19:00-24:00

without assigning any reason thereof.

से*न्ट बैंक* होम फायनेन्स लिमिटेड

Cent Bank Home Finance Limited

The reserve price and earnest money deposit, description of the immovable property are as mentioned in the table given below.

Mr. Devang Rajendra Katwa 43, H. No. 6, Karjat Road, Badlapur- 421503. Area: 418 Sq.Ft

& Mr. Rajendra Manilal Katwa Boundaries: North : Open Space, South : A Wing, East : Open Space,

Mr. Deedak Shantaram Adalkar 1637 Sq. Ft. Boundaries: North : S. no. 57, H.no. 2 & 3B, South : S. no.

onstruction, West: Under Construction

West : Open Space than Building

C-3, West : Internal Road

Construction, West : Road

& Mrs. Prayeen Qayyum Shaikh Sq.Ft. Boundaries: North ; Internal Road. South : Open Plot.East

South-Open space, North-Plot no.2

Building M-2, West : Building B-2

Address of Secured Properties

Flat no.301, 3rd Floor, K Wing, Building Gaondevi Garden, S.no. 57/

H.no. 2 C. Village Wavanie, Tal. Panvel, Dist Raigad - 410206. Area

58,59, H.no. 7 & 1, East : S. no. 59,60, H.no. 2, 5 & 2, West : S. no.

Flat no. 301, 3rd Floor, Bldg C-5, Xrbia Vangani, Village Khadyacha

Pada, Taluka Katat, Dist Raigad-421503, Area : 164 Sq.Ft

Boundaries: North: Internal Road, South: Building C-6, East: Garden

Rat No. 407, 4th Floor, Bldg No. B2, Xrbia Vangani, Village

Khandyachapada, Takka Karjat 421503, Area : 162 Sq.Fl

Boundaries: North : Road, South : Open Space, East : Under

Flat No. 701, 7th Floor, Bldo No. 8-2, XrbiaVangani, Village Khadyacha

Pada, Tal. Karjat, Dist. Raigad 421503. Area : 162Sq. F

Boundaries: North: Under Construction, South: Open Space, East

Under Construction, West : Road South : Open Space, East : Under

Flat No. 614, Building No. B-3, 6th Floor, Xrbia Vangani, Village

Khadyachapada, Taluka Karjat, District Raigad - 421503 Area : 164

Flat No. 403, 4th Floor, "MADINA MANZIL 5" Plot No. 3 & 4, S. No. 17/

A/1, C.T.S. No. 2467, Village - Sheel, Tal, - Khalapur, Dist, - Raigad

410203, Area : 370 Sq.Ft, Boundaries as per plot no.3- East- Plot

no.4. West- Internal Road. South- Internal road, North- plot no.1.

Boundaries as per plot no. 4- East-S, no. 17/1A3, West- Plot no.3.

TERMS & CONDITIONS:- (1) The Auction is being held on "As is where is" "As is what is" and " Whatever there is basis," (2) The secured asset will not be sold below the Reserv

Price. (3) The intending purchasen/bidder should submit their bids in the prescribed tender form in a closed envelope separately for each properly, with The Earnest Money Deposit

(EMD) amount (not below 10% of Reserve Price) by means of Demand Draft Nationalised Bank (RTGS/Online transfer drawn in layour of Cent Bank Home Finance Ltd., payable at

Mumbal on or before 20.02.2025 up to 4.45 PM at above address of Cent Bank Home Finance Ltd. Mumbal Branch (4) The sealed envelopes will be opened by the Authorised Officer

at Mumbal Branch in the presence of eligible/ available Intending Bidders who have deposited EMD amount Through Demand Draft. (Nationalised Bank (RTGS/Online transfer to

participate in Auction sale on 20.02,2025 at 5.00 PM. (5) To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the property under sale

However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on auction and claims/ rights/ dues/chain/ effecting the

operty, prior to submitting their bid. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the company. The Authorized Officer

cured Creditor shall not be responsible in any way for any third party claims! rights! dues, (6) it shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the

asset and specification before submitting the bid. The inspection of property put on auction will be permitted to interested bidders at sites on 95.02.2025 between 12.00 PM to 4.00 PM.

The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder/highest bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded

fficer and shall be subject to confirmation by the Secured Creditor. The highest bid will be subject to approval of the secured creditor Authorised Officer. (8) The successful bidder shall

eve to deposit 25% of the sale price, inclusive of EMD paid), on the same day or not later than next working day and the balance amount of purchase price payable i.e. 75% of the sale

The Earnest Money Deposit shall not bear any interest. The sale shall be confirmed in favour of the purchaser who has offered the highest sale price in his bid or tender to the Authoriser

रोन्टल बैंक ऑफ इंग्डिया की अनुषंगी — Subsidiary of Central Bank of India

संख्या- 03/ज.स.पाकालि./ज.स./

Name of the Borrower's

& Loan A/c No.

1 00702320000047

0070232000002

00702130000004

00702310000146

& Mr. Shantaram Pandurang

Mr. Baburao Rambhau Hogale

& Mrs. Pinky Baburao Hogale

Mrs. Nirmala Suresh Yadav

& Mrs. Amla Suresh Yadav

Mr. Shashikant Shivaii Gund

& Mrs. Alka Shivaji Gund

Mr. Qayyum Chand Shakh

Mr. Ebrar Vakeel Khan

& Mrs. Noorjaha Ebrar Khan

Place: Mumbai, Date: 01.02.2025

00702310000127

00703010000164

Sd/-

Period

31.05.2025

01.06.2025 to

30.06.2025

resolution dated 30.03.2016 & Amendment dated 23.02.2022)

and exceptional items

exceptional items

Exceptional Items

Earning Per Share

Basic

Diluted

Place: Mumbai

Date: 31/1/2025

Canara Bank

Prismx Global Ventures Ltd

L74110MH1973PLC016243

Address: 303.3rd Floor, Relcon House Premises, MG Road, Vileparle Eas! Mumbai City, Maharashtra-400057

Email id: infogromo@gmail.com, website: www.kamalakshifinance.wordpress.com

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE

QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2024)

Quarter

ended

155.261

133.285

133.285

116.226

99.849

4390.994

0.026

0.026

approved by the Board of Directors at their meeting held on January 31, 2025.

Note: 1. The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Quarterly Un-Audited Financia

Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI/ Listing and Other Disclosure Requirements

Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website and on the Company's website

The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and

Standalone

Quarter

30th Sept, 31st Dec,

Un-Audited Un-Audited

ended

2024

903.76

79.194

79.194

50.784

114.649

0.012

0.012

U.P. Power Corporation Limited

(Govt. of Uttar Pradesh Undertaking)

Power Management Cell

SLDC Campus, Vibhuti Khand-II,

Gomti Nagar, Lucknow-226010

PROCUREMENT OF POWER ON SHORT-TERM BASIS THROUGH TARIFF BASED

Revised guide lines for short term procurement of power notified by the Ministry of Power vide

Tender Specification No. 32/DEEP/PMC/SUMMER 2025

Uttar Pradesh Power Corporation Limited (UPPCL), a Govt. of Uttar Pradesh Enterprise, incorporated under

the Companies Act, 1956 and having its registered office at Shakti Bhawan, Ashok Marg, Lucknow-226001

intends to buy Firm Power, for the month of May-2025 to June-2025 under Short Term basis. Trading

licensees/ Generators/State utilities/CPPS/Distribution licensees/SEBs, across the country may offer power,

from one or more than one source subject to condition that offers from each source shall not be less than 50

of EMD BG

in the Office

of CE(PMC),

UPPCL

11.02.2025

(17:00)

'Request for Proposal Activation of Event shall take place on 03-02-2025 and are to be submitted on e-bidding

The link for e-bidding portal is www.mstcecommerce.com and is also available on the website of Ministry of

Power (www.powermin.nic.in) and PFC Consulting Limited (www.pfcindia.com). Bidders are requested to

The Bidder shall be required to submit EMD by the date mentioned above, in the Office of CE (PMC), UPPCL,

Lucknow, for the maximum capacity offered @ Rs. 30,000 per MW per month on RTC (30 days, 24 hrs.) basis

and same shall be reduced on pro-rata basis in case bids are invited on hourly basis of offered capacity in the

The e- tender will be received and opened on the dates mentioned above. The offers received after the date &

time mentioned above shall not be considered. In case of holiday, the offer shall be received/opened on the

next working day at the same time respectively. The undersigned reserves the right to reject all or any bid

APPENDIX-IV-A[Rule8(6)] TENDER CUM AUCTION SALE NOTICE- 20.02.2025

he Security Interest "Enforcement.) Rules, 2002. Notice is hereby given to the general public and in particular to the Borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by Authorised Officer of Cent Bank Home Finance Limited Secured Creditor, will

se sold on "As is where is" "As is what is" and " Whatever there is" basis 20,02,2025 for recovery of amount mentioned against property due to the secured creditor from the borrowe

Flat No: 702, 7th Floor, B Wing, Hrieday Building, Village Kharval, S. No. Rs., 23,58,929/-

auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule8161

portal (DEEP) in two parts i.e. "Bid Part-I (Technical Bid)" & "Part-II (Financial Bid)" respectively.

Quantum (in Submission

1700

1850

1100

1450

familiarize the above said revised guideline carefully before submitting the offer.

form of Bank Guarantee/e-bank guarantee issued by any Nationalized/Scheduled Bank.

e-mail: ce.pmc@uppcl.org

Submission

of RFP-Bid

(Non

financial

Bid & IPOs)

11.02.2025

(17:00)

Opening of

RFP (Non

financial Bid)

12.02.2025

(13:00)

Opening of

IPO/Start of

e-RA

13.02.2025

(11:00)/

13.02.2025

(14:00)

CHIEF ENGINEER

Shop no. - 5 & 6, Chawla Plaza, Plot no-14/15,

Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614.

Tel.: 022-27571591, 022-27580513, 2246057548.

Website:-www.cbhfl.com

Amount outstanding | Date of Demand

demand notice (₹) Date of Possession

11.09.2023

Physical

27.06.2023

11.09.2023

Physical

01.11.2022

12.09.2023

Physical

31.03.2023

12,09,2023

Physical

24.03,2023

12.09.2023

Physical

13.01,2023

12.09.2023

Physical

27.06,2023

15.03.2024

Physical

as on date of

+ Interest + All

other Charges

34.18.908/-

+ Interest + All

other Charges

6,67,494/-

+ Interest + All

other Charges

4,94,821/-

+ Interest + All

other Charges

8,09,154/-

+ Interest + All

other Charges

7.06,195/-

+ Interest + All

other Charges

18,50,3457-

+ Interest + All

other Charges

(PMC) UPPCL

Reserve Price (8

EMD (₹) 10%

14,30,000/-

1,43,000/-

12,70,000/-

1,27,000/-

5.11.000/-

51,100/-

4,95,000/-

49,500/-

5,30,000/-

53,000/-

4,95,000/-

49,500/-

15,80,000/-

1,58,000/-

4390.994

Nine Month

Ended

2024

1,639,232

367.142

387,142

282.749

271.558

4390.994

0.064

0.064

Quarter

ended

31st Dec.

2024

159.077

122.537

122,537

105.298

4390.994

88.921

0.024

0.024

FOR PRISMX GLOBAL VENTURES LIMITED

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

Companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that M/s. ABRADO TRADING LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the

The Principal objects of the company are as follows:- To carry on the business of manufacturers, importers, exporters, sellers, buyers and dealers whether as wholesalers or retailers of all kinds of electric motors, home elevators and all other types of elevators and in particular fractional horsepower electric motors and to undertake its repair and maintenance and to carry on the business of manufacturers, importers, exporters, sellers, buyers and dealers in all accessories, articles, apparatus, equipment's.

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at Flat No 602, Plot No 8 & 9, Sector 42, Nerul, Thane, Navi Mumbai - 400706 MH IN

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 2nd day of February, 2025 Name of applicants-

Amount in Lakhs

Ended

31st Dec.

2024

1,646.31

334.835

334.835

250,442

239.251

4390.994

0.057

0.057

SD/-

Ravindra Deshmukh

DIN: 00290973

EXECUTIVE DIRECTOR & CEO

Quarter Nine Month

Consolidated

ended

30th Sept.

2024

907.021

73.254

73.254

44.844

108.709

4390.994

0.010

0.010

1. Aby Mathew 2. Aswathy Lekha Aby

PUBLIC NOTICE

[Under Section 102 of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC")] FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

Mr. DHANESH MANGLANI DETAILS OF PERSONAL GUARANTOR Name of Personal Guarantor Mr. DHANESH MANGLANI (Personal Guarantor of Dhanlaxmi Solvex Private Limited)

Flat No. A- 203, Vandana Cocerative Housing Society Limited, Address of Personal Guarantor SVP Nagar, Andheri (West), Mumbai-400061 (Maharashtra) Insolvency process commencement 27.01.2025 date in respect of personal guarantor under IBC, 2016 Last date of submission of claims 22.02.2025 DETAILS OF RESOLUTION PROFESSIONAL Dr. Vichitra Narayan Pathak Name and registration number of

AFA valid till: 30.05.2025

registered with board Bhopal, Madhya Pradesh-462047 Email: drvnpathak@yahoo.co.in Address and E-mail ID to be used 120, Jharneshwar Colony, Madhuban Vihar Near for correspondence with the International Public School, Hoshangabad Road, resolution professional Bhopai, Madhya Pradesh -462047 Email: pgdspl@gmail.com Relevant Forms in which claim to "FORM B"

be filed available at: Web link: https://www.ibbi.gov.in/home/downloads Submission of false or misleading claims shall attract penalties in accordance with the provision of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 or any other applicable Laws. Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Indore Bench

has initiated Personal Insolvency Resolution Process for Mr. Dhanesh Manglani u/s 100 of IBC, 2016 vide order dated 27.01,2025, Accordingly, the creditors of Mr. Dhanesh Manglani are hereby invited to submit their claims with proof in prescribed From B on or before 22.02.2025 to the Resolution Professional at the address mentioned at S No. 7 above

The creditors may submit / register details of their claims through electronic means, or by hand or by registered post.

C.P.(IB)/32(MP)2021 Under Section 95(1) of the Insolvency and Bankruptcy filed by State Bank of India.

Date : 02:02:2025

Dr. Vichitra Narayan Pathak Resolution Professional Place : Bhopai

NORTH EASTERN CARRYING CORPORATION LIMITED NECC CIN: L51909DL1984PLC019485 Regd Off: 9062/47, Ram Bagh Road, Azad Market, Delhi- 110006 Tel. No.: 01123517516-19, Email: cs@neccgroup.com, Website: www.neccgroup.com Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended December 31, 2024

insolvency professional acting as

resolution professional

Adress and Email ID of the

resolution professional as

Year Ended Quarter Ended Quarter Ended March 31, 2024 December December 31, 2023 31, 2024 **Particulars** No. (Un-Audited) (Un-Audited) (Audited) Total Income from Operations 8,105.18 8,558.55 33,511.52 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 291.82 309.28 1,016.83 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 291.82 309.28 1,016.83 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 194.43 802.20 251.78 (after Exceptional and/or Extraordinary items) 198.68 251.89 791.02 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 9,995.49 9,520.7 9,530.30 Reserve excluding Revaluation Reserve as per 9.865.82 Balance Sheet of previous year Earnings Per Share (of Rs 10/-each) (for continuing and discontinued operations) 0.84 0.20 0.26 0.84 b) Diluted

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The Results are available on the website of the Company at www.neccgroup.com and website of Stock exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

3. The above un-audited financial results for the quarter ended December 31, 2024 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on January 31, 2025

The figures of previous financial year were regrouped/rearranged where ever necessary.

For North Eastern Carrying Corporation Limited

Place: Delhi Date: 31.01.2025

(Sunil Kumar Jain) Chairman & Managing Director

DIN: 00010695

APEX FROZEN FOODS LIMITED Email: cs@apexfrozenfoods.com

CIN: L15490AP2012PLC080067

#3-160, Panasapadu, Kakinada - 533 005, Andhra Pradesh, India. Website: www.apexfrozenfoods.in EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

DECEMBER 31, 2024

(₹ In Lakhs except earnings per share basic and diluted) QUARTER ENDED YEAR ENDED

S. **PARTICULARS** 31.12.2024 30.09.2024 31-12-2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 20,017.89 Total Income 23,306.09 14,862.60 80,729.16 (205.35)359.52 1.955.72 2. Net profit before tax (21.17)297.41 1,459.92 3. Net profit after tax (22.24)(166.97)Total Comprehensive Income for the period [Comprising 1490.60 profit for the period(after tax) (22.24)(166.97)297.41 and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital 3,125.00 3,125.00 3,125.00 3,125.00 (Face Value ₹ 10/- each) Earnings Per Share (of ₹ 10/each) in ₹ (not annualised) Basic (0.07)(0.53)0.95 4.67 Diluted (0.07)(0.53)0.95 4.67

NOTE:

1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website, (www.apexfrozenfoods.in)

2. The said financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 1st February, 2025 and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 1st February, 2025 For and on behalf of Board of Directors of

APEX FROZEN FOODS LIMITED

(Karuturi Satyanarayana Murthy)

Place : Kakinada

Date: 01-02-2025

Executive Chairman

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Budhkar Publicity Pvt. Ltd., K. Parth Publicity,

Kalyan (W). Phone: 0251 - 2205995 Mobile: 9322400262 Dimensions Advertising,

Prabhakar Advertisers, Dombivli (E). Phone: 0251-2448917 Mobile: 9819575111 Radha Advertising,

Dombivli (E). Mobile: 9920909141 9833555898 Bajaj Publicity

Dombivli (E)

Miblie: 9320962437 Y.B.Kulkarni Advertising, Dombivali (W). Phone: 0251 - 2480136 Mobile: 9821467209

Mobile: 9322681423 Ambition Advertising, Ghatkopar (E), Phone: 24210792 / 94.

Pinky Advertising,

Ambernath (E),

Dattaguru Advertising Ghatkopar (W), Mobile: 9870528143

Phone: 022-25776168 Mobile: 9819091044 Sandip Advtg.

Mobile: 9820750922 Mahesh Advertising & Designing,

Phone: 25622469 / 25682469 Pratik Advertising, Mulund (W). Phone: 25911666

Mobile: 9821154666 Shree Mahapragya Mulund (E)

Phone: 21634727 Mobile: 9930350884 Synthesis Communications

Mulund (E)

Rivo Advertising Ghatkopar (W), Phone: 67704000/6500

Mobile: 9821306406 Sadguru Advertising, Vikhroli (W),

'IMPORTANT' Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Ghatkopar (E), Phone: 2501 3939 / 2501 2323

Sanjeevani Advtg. Kanjurmarg, LBS Marg, Dombivli (E). Phone: 0251-2445074 Mobile: 9322597885 Bhandup (W), Phone: 022-25946518

Mulund (W),

Phone: 25638364/65

Phone: 6128 6128

Mobile: 9820319546

accept or reject any or all offer's coradjourn/ postponer cancel the Auction without assigning any reason thereof. (11) This is also a notice to the Borrower/Guaranton Property owner of he aforesaid loan in respect of the sale of the above mentioned secured Asset under SARFAESI Act2002 [under Rule 8:61]. Sd/- Authorised Officer, Cent Bank Home Finance Ltd. financialexp.epapr.in

nice will be paid to the Authorised Officer on or before 15 th day of confirmation of sale by the secured creditor. In case of default of payment within the period mentioned above all the

regunt deposited till then shall be forfeited including Earnest money and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claim to the property or any part of the our for which it may be subsequently sold. (9) The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fee etc. and also all the statutory dues laxes, rates, assessment charges, fees etc. owing to anybody. (10) The Authorised Officer is not bound to accept the highest offer and the Authorised Officer has the absolute right to



जाखेचा पत्ताः दी साजव इंडियन बँक लि. , प्लॉट क्र. १४८, तळनवला, नुकलिटेडेल २, टी नेन गेट, पी ओ पर्व्ड नुंबई-४०००७६, शाखा नेल आयडी: br0366@sib.co.in

बँकेतील तारणासाठी सुवर्ण लिलाव

ज्याअर्थी. ही साउथ इंडियन बँक लि. च्या प्राधिकृत अधिका चाने, कर्यदाराला विकीची सूचना वार्र जन्म रहाने देतलेरहा सोरहाच्या जर्जातील धनमानीचा भरणा नरण्याचे आवाजा नेले होते. नर्जदा सदर रसम परत करण्यात अवयस्त्री झाला आहे. बाह्यरे कर्यद्वार आणि सर्वसामान्य जनतेला स्वर देश्यात चेत आहे की. खालील स्वाकरीकार सोन्याच्या टागिन्यांचा ऑनलाइन लिलाव कार्क्न जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जे काही आहे आणि तेथे जे काही आहे आणि कोणस्याही आधाराशिकाय या तत्काकर करण्यात देईल. खालील कर्वदार श्रीनती रजनी दसप्प नायर. खाते कर :० इसस्प २००००१ ३४५९ करिता दिनांक ०४. ०२. २०२५ रोजी दुपारी १२. ०० ते ०३ ०० वा वेळेत https://egold.auctiontiger.net हारे ऑनलाईन लिलाव आवीचा

अधिक साहितीसाठी कृपया ऑक्सर ठायगर यांच्यासी ६३५२६३२५२३ या क्रमांकाब

सही / - ज्यवस्थापव दी साउथ डेडियन बँक लि

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की श्री विवेक सुरेंद्र सिंग हे फ्लॅट क्र. C/३०३ अतिमापन क्षेत्र ३५३.८५ चौ. फीट कापेंट, (४६० चौ. फूट बिल्टअप) ४२.७५ चौ. "राज मुद्रा सीएचएसएल", चक्रघर नगर, पवनपुत्र हनुमान मार्ग रोड, नालासोपारा पश्चिम, नालासोपारा, नालासोपारा, नालासोपारा, नालासोपारा येथे बांधलेल्या जमिनीवर बांधलेल्या इमारतीत, तिसऱ्या मजल्यावर, मीटर बांघले आहेत. नाही. २३३, बेअरिंग सर्व्हे क्र. ७६ भाग, गाव निलेमोर, तालुका वसई आणि जिल्हा पालघर असलेल्या मालमत्तेचे मालक आहेत

पुढे, दिनांक ११/०१/२०१८ चा मूळ नोंदणीकृत करार sr. नाही वसई ६- २५०-२०१८ श्रीमती दरम्यान कार्यान्वित, कल्पना आए. तांबे (हस्तांतरण) आणि श्री. विवेक सुरेंद्र सिंग (हस्तांतरण) आणि मूळ नोंदणीकृत करार दिनांक २६/०५/१९९४ बेअरिंग sr. नाही वसई १- १८९३-१९९४ मध्ये मे. फ्लॅंट क्र. C/३०३, १७/०८/२०२२ रोजी हरवले किंवा

जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की जर कोणाला उपरोक्त दस्तऐवज सापडला असेल किंवा त्याच्या ठावठिकाणाबद्धल काही माहिती असेल तर त्यांनी आजपासून ७ दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पच्चावर खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधावा.

S84, 'बी' विंग, एक्सप्रेस झोन, ऑफ पश्चिम ॲड. पूनन अग्रहरी द्वतगती महामार्ग,मालाड पूर्व, मुंबई 400097. Mob: 9619199799 / 8286424694

वाहिर सूचना सॉल्व्ह-सी ॲच्ड बॅंबरप्टसी संहिता, २०१६ (आवबीसी) च्या कलम १०२ अन्वये

	वैव	निवक नामीनदावचे वपत्रिल
ţ	वैशक्तिक नामीस्ताराचे नाव	थी. पानेस मंगलानी (पनलक्ष्मी सॉल्व्हेंबस प्रायन्तेट लिमिटेडचे नैयक्तिक नामीनतार)
2	वैवक्तिक नामीनवाराचा पता	पत्तेट क.ए-२०६, जंजस सहस्राधै मृहनिर्माण संस्था तिमिटेट, एकन्हींथी नगर, अंथेरी (पश्चिम), मृनई-४०००६१ (महाराष्ट्र)
7	आवनीसी, २०१६ अंतर्गत नैयक्तिक नामीनराधन्या नानतीत निवातस्त्रोधै प्रक्रिया सुरू होम्यानी तारीख	10,-1,1-14
£	ताने सातर करण्याची शेक्टची तारीख	₹₹,₽₹,₹₽₹५
	Teg	हिन्दुसन प्रोकेशसतने उपसीत
٩	हिन्नोत्प्शन प्रोफेशनत म्हणून काम करणाऱ्या तिनाळखोरी ज्यानसायिकाचे नान आणि नीतणी क्र.	टॉ. निन्ति वाधवण फाउक चौ व,क., IBBMPA-001/IP-P01353/2018-2019/12063 पुरुष् वैषया । ३०.०६.२०२५ पर्यंत
ξ	बोर्टाक्टे गेंग्लीकृत एक्नेत्यूशन प्रोकेशनलचा पता आणि इंमेल आवटी	१२०, द्वारणेष्य कॉनती, मधुनन मितर, इंटानॅशनत पन्तिक स्कूल नव तिशामाना ग्रेड, भौभात, मध्य प्रतेश - ४६२०४७ वित्तः drupathak@yahoo.co.in
6	रिञ्जोत्स्कृतः प्रोफेशनलशी पत्रन्यस्ताः सरम्बाधारी समस्ता समाधः पता आणि ई- मेल आवटी	
٤	संबंधित पर्धेर्म ज्यामध्ये ताना राखल करायना आहे हे येथे उपलब्ध आहेत:	चार्य ता वेव लिक: https://www.ibbi.gov.in/home/downloads

वेथे सूचना देण्यात येते की, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, इंदौर खंडगीटाने स्टेट बैंक ऑफ इंडियादारे अपतदारी आणि विवाजस्त्रोरीन्या कराम ९५ (१) अंतर्गत सी.पी.(आक्यी)/३२(एमपी) २०२१ द्वरे दाखत केलेल्या आक्यीसी, २०१६ न्या कराम १०० अंतर्गत हि.२७.०१.२०२५ न्या आदेशासुसार **सी. पाणी मंगराची** यांन्यासाठी वैवक्तिक विवाजस्त्रोरी निगकरण प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, **सी. पान्सो मंगराची** यांच्या पनकोंना हि.**२२.०२.२०२५** रोजी किंवा त्यानुशी विहित केलेल्या फॉर्म बी किया तारखेनुसार पुराज्यांसह त्यांचे दाये वरील क्र.७ वर नमूद केलेल्या पल करण्याचे आमंत्रण देण्यात येत आहे. धनको त्यांच्या दाञ्यांचे तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किया हाताने किया नौंदणीकृत पोस्टाने सादर/नौंदणी करू शकताः

चाहिर सूचना इनसॉल्क्सी ॲच्ड बॅवरप्टसी संहिता, २०१६ (आयबीसी) च्या वरतम १०२ अन्वये

	वैश	निक वामीनवाराचे रापनिस
٢	वैवक्तिक नामीस्तासचे नाव	वीषती वर्षना मंगलानी (पनलक्षमी वॉल्प्ट्रेनच प्रावन्टेट लिमिटेडचे चैवतिक जामीनतर)
?	वैवक्तिक जामीवराहाचा पता	बीमती अर्चेना मंगलानी, बी. परेश मंगलानी बांची पत्नी, फ्लॅट ऊ.ए- २०३, कंतना सहस्रारी मृहतिर्माण संस्था लिमिटेड, एसन्होंची नगर, अंपेरी (पंचिम), मुंबई-४०००६१ (महाराष्ट्र)
7	आवनीसी, २०१६ अंतर्गत नैयक्तिक नामीतरापन्या नानतीत तिनात्स्थोरी प्रक्रिया सुरू होष्यानी तारीध	₹8, 48, 74₹4
ጸ	ताने सातः करण्याची शेक्टची तारीख	₹₹.०₹.₹०₹६
विशेल्युसर प्रोपेसनलने तपसील		
٩	द्भित्व्यन प्रोफेशनत म्हणून काम करणाऱ्या दिवाळखोरी ज्यावसायिकाचे नाव आणि नीतणी क्र.	র্যা. মিনির নায়েক খানক বাঁব.ক.: IBBNPA-001/IP-P01353/2018-2019/12063 মুক্তম্ বীশরা । ২০.০६.२०२५ ফর্ট্র
ξ	बोर्टाक्टे गेंत्रणेकृत एक्नेत्यूशन प्रोकेशनलचा पत्ता आणि इंमेल आबटी	१२०, झाणेका चीतवी, मधुका बिहार, इंटार्डशक्त पन्तिक स्कूल जनव होत्रधानान रोड, भोषाळ, मध्य प्रदेश - ४६२०४७ वित्तः drupathak@yahoo.co.in
6	रिज्ञोन्द्शन प्रोफेशनलशी पत्रन्यनदार करणामात्री नागरता नागाय पता आणि ई- मेल आवडी	१२०, झाणेषा कॉलती, यपुनव भितर, इंटारंशनत पन्तिक स्कूल नकत, होशंगामार रोट, चौपात, मध्य प्रतेश - ४६२०४७ क्रित -pgdspl@gmeil.com
٤	संबंधित फॉर्म ज्वामप्ये ताना राखल करायना आहे ते येथे उपलब्ध आहेत:	६म न वेव लिक: https://www.ibbi.gov.in/home/downloads

वेषे सूनना देण्यात थेते की, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायधिकरण, इंदीर खंडगीडाने स्टेट बैंक ऑफ इंडियाड्रारे अफादारी आणि दियाजखोरीच्या कलम ९५ (१) अंगर्गत सी.पी.(आयबी)/२१(एगपी) २०२१ इते दाखल केलेल्या आयबीसी, २०१६ च्या कलम १०० अंतर्गत हि.२७,०१.२०२५ च्या आरेझानुसार श्रीमती अर्चना मणलानी यांच्यासादी वैयक्तिक दियाजखोरी निगकरण प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासुसार, श्रीमती अर्चना मंगलानी यांच्या धनकाँना हि.२२.०२.२०२५ रोजी किया त्यापूर्वी विहित्त केलेल्या फॉर्म नी किया तारखेनुसार पुराव्यांसह त्यांचे दाघे वरील ऋ.७ वर नमूह केलेल्या पत्यावर विशोनसूत्रम प्रोधेत्रमलकादे

धनको त्यांच्या दाञ्यांचे तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किया हाताने किया नौंदणीकृत पोस्टाने सादर/नौंदणी करू शकत

सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030. चौकशीची जाहिर नोटीस

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नौंदणी कार्यालय, बृहन्भुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था नौंदणी कार्यालय, बृहन्भुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे). फेरफार अहवाल / अर्ज क्रमांक : स्थुआ/Dycc/1256/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नौंदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यानी 2019-2020, 2020-2021, 2021-2022 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्धुंबई विभाग मुंबई योच्या कार्यालयात दाखल केलेला आहे

I	रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे	रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे
l	Shri.Subramanlam Velayudhan Pillai	Shri.Subramaniam Velayudhan Pillai
ı	2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri, Kuppuswarny Neelkantan
ı	3. Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
ı	4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
ı	5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh
ı	6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
ı	7, Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri, Ravindra Hirji Mathrawala
ı	8. Shri. V. Nagrajan	8. Shri, V. Nagrajan
ı	9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri, Ganeshan Neelkantan
ı	10. Shri. Ramesh Mani	10. Shri, Ramesh Mani
ı	11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
ı	12. A. Kumar	12. A. Kumar
I	13. Shri Ramamirthan P Iyer	13. Shri Ramamirthan P Iyer
1	जारीका जनम अनुसन गावर केनेना आहे	न नो पा धार्पनाम जा अगसन जनना

उपराक्त बवल अहवाल सादर कलेला आह व ता मा. घमादाय उप. अधुक्त, बृहन्युब्ह् विभाग मुंबर्इ यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंघ असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्याक्याची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुवत, यांच्यासमीर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाहीँ असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

्राजा दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



डक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(पूर्वीचे नाव: इक्विटास फायनान्स लिमिटेड) कॉर्पोरेट ऑफिस: नं. ७६९, स्पेंसर प्लाझा, ४वा मजला, फेज-11, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू - ६००००

ताबा नोटीस (नियम ८ (१) अन्वये - स्थावर मालमत्तेसाठी)

खाली स्वाभरी केलेले अधिकृत अधिकारी, मे. इक्किटास समॉल फायनान्स विंक लिमिटेड, सिक्युरिटाय्डेशन अँड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्सियल अँड एन्सोसेमे और सेक्युरिटी इंटरेस्ट (कायदा, २००२ (५४ सन २००२)। अंतर्गत, आणि कलम १३(१२) सह वाचन करून सुरक्षा हितसंबेध (अंगलबनावर्ण) नियम २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारोचा बारर करून, एक मागणी नोटीस वारी केली होती. या नोटीसमध्ये नमूद केलेल्या कर्वदारोना सांगितले होते की, नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनोकापासून ६० दिवसाच्या आत एकूण वाकी रक्कम परत करावी. ज्याअवी नमूद केलेल्या कर्वदारोनी निर्धारित कालावचीत सांगितलेली रककम परत केली अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सुरक्षा हितसंबंध (अमलबवावर्गा) नियम २००२ च्या नियम ८ अन्वये, खाली वर्गन केलेल्या मालमलेचा ताबा येतला अहे. कर्वदाराना विशेषतः आणि सर्वसाथरण जनतेला ज्याअवीं सावध केले जाते की, परिशिष्टात नमुद्र केलेल्या मालमतेशी कोणल्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्वाही प्रकारचे व्यवहार में, इक्कियास स्मॉल का व्याप्त बैंक लिमियेडच्या हक्काच्या अर्थान असतील तसेच त्यावरील व्याप आणि इतर शुल्क लागू होवेल. कर्नदारीचे स्थापनामा करना १० व्यापनामा १८० प्राप्त करावीकर वेजने करें व्यापनी प्राप्ति प्राप्तान सम्बद्धान वर्षान व्यापनी

Class o	ताच नापक्षाच्या नतान १२ च्या उत्तरतान (८) नयात तर्सुकृष्ट ययता चात, ज्यानच्य दुष्यत नातानता तुका वरण्याताच उत्तराच्य उत्तरता नातायय पनुद्द कता आहे.			
ar. ar.	कर्जद्वर/जामीनदस्यवे गावः	सुरक्षित मालमरोचे वर्णन (स्थावर मालमरा)	मागणी चोटीसची तारीख आणि रक्कम	
1.	कर्ज कः: SELONVL0383251 श्री-खाः लोगावला कर्जवाराचे गावः श्री. गाम जगार्दन पाटील जानीनदाराचे गावे: १. सी. करपना गाना पाटील	ग्रामर्पज्ययत मिल्कत क. ९८ मधील सर्व तुकारा, ज्याचे क्षेत्रकळ ७७.०५ ची. मी. (८२९ ची. फूट) आहे, ही मालमता गोही, तालुका खालापूर, विल्हा रायगड येथे आहे आणि प्रुप प्रामर्पज्ययत खारिवलीच्या हवीत आहे. सीमाः उत्तरः औ. ताहू खंडू पाटील याँची मालमता, देशां औ. खंडू शितोले याँची मालमता, पूर्वः रस्ता, परिचमः औ. तुळशीदास निराज प्राप्ता शितोले याँची मालमता ही मालमता उप-नीदागी विल्हा आणि नीदागी विल्हा योच्या हवीत आहे.	रक्कम	२७ जानेवारी २०२५
Control on an analysis				

सार्वजुनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030.

चौकशीची जाहिर नोटीस सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्युबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे). फरफार्ट्र अहवाल / अर्ज क्रमांक : सधआ/Dvcc/1257/2021

बळ: रावगह

(महाराष्ट्र साव, विश्वस्त व्यवस्था जायानयम् १५५० च्या कराम २२ । नयम ७ व ७ ज वाचाव). फरफार्र अहवाल् / अर्ज क्रमांक : सध्आ/Dycc/1257/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नार्वे व नीदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaiciyanathan Narayan Iyer यांनी 2016-2017, 2017-2018, 2018-2019 बदल अर्जु मा, धर्मादाय उप. आयुक्तं, बृहन्युंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेल

रेकाडेवरुन कमी करण्यात आलेली नावे		रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे
Shri.Subramaniam Velayudhan Pillai		Shri.Subramaniam Velayudhan Pillai
	2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantan
	3. Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
	4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
	5. Shri. V. Ganesh	5. Shri, V. Ganesh
	6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala
	8. Shri. V. Nagrajan	8. Shri. V. Nagrajan
	9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
	10. Shri. Ramesh Mani	10. Shri. Ramesh Mani
	11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
	12, A. Kumar	12. A. Kumar
	13. Shri Ramamirthan P lyer	13. Shri Ramamirthan P Iyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा, धर्मादाय उप, अयुक्त, बृहन्पुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कृळविण्यात येते की, सदूर बदल अहवालास आपूर्णास काही आक्षेप् / हरकत घ्यावयाची असल्यास आपूर्ण आपूर्ली हरकत सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुक्त, यांच्यासमीर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाहीं असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

आज दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली. 23/01/2025



रेकॉर्डवरून कमी करण्यात आलेली नावे

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्सुंबई विभाग, मुंबई

रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे

सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग सुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, साँस्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030.

चौकशीची जाहिर नोटीस

वाकिसाचा जाहर भाटा स सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नेंदणी कार्यांत्वा, बृह-मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 व्या कलम 22 नियम 7 व 7 अ वाचावे). फेरफार अहवाल / अर्ज क्रमांक : सध्आ/pycc/1258/2021 ज्याअथीं सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यांनी 2013-2014, 2014-2015, 2015-2016 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृह-मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे

Shri.Subramaniam Velayudhan Pillai	Shri.Subramaniam Velayudhar Pillai
2. Shri, Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantan
3. Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh
6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala
8. Shri. V. Nagrajan	8. Shri. V. Nagrajan
9. Shri, Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
10. Shri. Ramesh Mani	10. Shrì. Ramesh Mani
11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
12. A. Kumar	12. A. Kumar
13. Shri Ramamirthan P lyer	13. Shri Ramamirthan P Iyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बहन्धुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता खिकुत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नौटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालासू आपूर्णास काही आक्षेप्/ हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपणी हरकत सदर नौटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनोकापासून ३० दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुक्त, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सद्र अहवालास आपली काहीही हरकृत नाहीँ असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

आज दि. 23 माहे जानेदारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहर्म्युबई यांच्या शिक्यानिशी दिली.

सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्सुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, श्ला मजला, सास्मिश इमारत, सास्मिश रोड, वरळी, मुंबई - 400030.

चौकशीची जाहिर नोटीस

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे)

फेरफारें अहवाल / अर्ज क्रमांक : सधआ/Dycc/1259/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha

पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेजा सादरकर्ती Valdyanathan Narayan Iyer यांनी 2010-2011, 2011-2012, 2012-2013 बढ़ल अर्जु मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई योच्या कार्यालयात दाखल केलेला

रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे

1. Shri.Subramaniam Velayudhan

2. Shri. Kuppuswamy Neelkantan 3. Shri. N. Venkataraman

7. Shri. Ravindra Hirji Mathrawala

Shri. N. Vaidyanathan

6. Shri. N.R. Narayanaswami

9. Shri. Ganeshan Neelkantan

Shri Ramamirthan P Iyer

5. Shri. V. Ganesh

8. Shri. V. Nagrajan

12. A. Kumar

10. Shri. Ramesh Mani

11. P.V. Gopal Krishnan

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) ' सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे

Shri. N. Venkataramar

4. Shri. N. Vaidyanathan

6. Shri. N.R. Narayanaswami

9. Shri, Ganeshan Neelkantan

Shri Ramamirthan P Iyer

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा)

Shri, Ravindra Hirji Mathrawala

5. Shri. V. Ganesh

8. Shri. V. Nagrajan

12. A. Kumar

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कुळविण्यात येते की, सदूर बदल

अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप.

आयुक्त, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदूर अहवालास आपली काहीही हरकृत

नाहीं असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

आज दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

10. Shri. Ramesh Mani 11. P.V. Gopal Krishnan

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

. Shri.Subramaniam Velayudhan 2. Shri, Kuppuswamy Neelkantan सार्वजृनिक न्यास नोदणी कार्यालय, बृह-मुंबुई विभाग मुंबई धर्मादाय आयुवत भवन, श्ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030. चौकशीची जाहिर नोटीस

इक्किटास स्मॉल फायनान्स बँक लि

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्पुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावै)

प्रिकारि सार्वा प्रवास अवस्थान (1930 स्वास करा है) किरकार अहबाल / अर्ज क्रमॉक : संधुआ/Dycc/1260/2021 ज्याअर्थी सार्वजनिकन्यासाचे नाव व नॉदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. दी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यांनी 2007-2008, 2008-2009, 2009-2010 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्तुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला

viię.	
रेकॉर्डवरून कमी करण्यात आलेली नावे	रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे
Shri.Subramaniam Velayudhan Pillai	Shri.Subramaniam Velayudhar Pillai
2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantar
3. Shri. N. Venkataraman	3. Shri, N. Venkataraman
4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh
6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri. Ravindra Hirji Mathrawal
8, Shri. V. Nagrajan	8. Shri, V. Nagrajan
9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
10, Shri. Ramesh Mani	10. Shri, Ramesh Mani
11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
12. A. Kumar	12. A. Kumar
13. Shri Ramamirthan P Iyer	13. Shri Ramamirthan P lyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त बुहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि २४-१०-२०२४ तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नौटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवाल्मूस आपूर्णांस काही आक्षेप्,/ हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपूर्णी हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुक्त, यांच्यासमीर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाहीं असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

आज दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.



(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजुनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुंबुई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, श्ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030. चौकशीची जाहिर नोटीस

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 व्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे)

्रमहाराष्ट्र साथ, पुरस्ता अवस्था जावानयन १९३० प्राचित २२ गयन १४ ७ जावाय). फरफार अहवाल / अर्ज क्रमॉक : सधुआ/Dycc/1261/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नॉदणी क्रमॉक 'The Atmagnana Jyothi Sabha पी. दी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaigyanathan Narayan Iyer यांनी 2004-2005, 2005-2006, 2006-2007 बदल अर्जु मा. धर्मादाय उप. आयुक्तं, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला

रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे

1. Shri Subrameniam Veleyudhan Pillai	Shri.Subremeniem Veleyudhan Pillai
2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantan
3. Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh
6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri, Ravindra Hirji Mathrawala
8. Shri. V. Nagrajan	8. Shri. V. Nagrajan
9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
10. Shri. Ramesh Mani	10. Shri. Ramesh Mani
11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
12, A, Kumar	12. A. Kumar
13. Shri Ramamirthan P Iyer	13. Shri Ramamirthan P Iyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कृळविण्यात येते की, सदूर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनोकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुवत, योच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदुर अहवा्लास आपली काृहीही ह्रक्त् नाहीं असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नौंद

जापा. आज दि, 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, वृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

23/01/2025 (प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्सुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030. <u>चौकशीची जाहिर नोटीस</u> सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृह-मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे)

फेरफार्र अहवाल / अर्ज क्रमांक : बधुआ/Dycc/1262/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यानी 2001-2002, 2002-2003, 2003-2004 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्धुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला

रेको

डिवरुन कमी करण्यात आलेली नावै	रेकॉर्डेवर घेण्यात आलेली नावे
Shri.Subramaniam Velayudhan Pillai	1. Shri.Subramaniam Velayudhan Pillai
Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri, Kuppuswamy Neelkantan
Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh

6. Shri. N.R. Narayanaswami 6. Shri. N.R. Narayanaswami 7. Shri. Ravindra Hirji Mathrawala Shri, Ravindra Hirji Mathrawala 8. Shri. V. Nagrajan 8. Shri. V. Nagrajan 9. Shri. Ganeshan Neelkantan Shri, Ganeshan Neelkantan 10. Shri. Ramesh Mani 10. Shri. Ramesh Man

11. P.V. Gopal Krishnan P.V. Gopal Krishnan 12. A. Kumar 12. A. Kumar 13. Shri Ramamirthan P Iyer 13. Shri Ramamirthan P Iyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बुहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कृळविण्यात येते की, सदूर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनोकापासून ३० दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुवत, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल यांची नोंद

आज दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिश्री व मा. धर्मादाय उप. आयुक्त, जृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

हीक्षासरूकर्णस्य १९०२ व्हान्य प्रमाणक केल्यान स्वाप्य १९०२ मध्य १९०५ व्हान्य १९०५

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

						(रातकारा)	
		एक्लेब			एक्ति		
	तंपलेली गिनही	तंपलोली विनाही	तंपत्रोत्रे वर्ष	तंपलोजी गिनही	तंपलेली गिनही	तंपलेले जर्म	
तपरील	३१.१२.२४ अलेकामोहित	३१.१२.२३ अलेखमर्गक्षित	३१. ०३. २४ लेखमरिकेत	३१. १२. २४ अने कामोद्धित	३१.१२.२३ अलेखमोरिकेत	क्ष. ०क्. २४ जेळामोक्षित	
কাৰ্বদেশতুৰ হকুৰ জনন	144.351	36.00	(\$48.343	148.000	\$00.032	(c. 242)	
कर य अनवादातक यामुर्व कालावधीकरिता विश्वक क्ता/तोडा	199.824	98.18V	950.179	199,456	bg.34k	99/4/94	
असमदारमक पामनंतर करपूर्व विश्वक नका/(तीड)	199.304	98.18V	\$\$6.02	1,99,456	bg.34/z	22/4.62%	
कर य अनुवादातक पायर्गार त्रिष्यक रक्ता/(तोड)	115.985	40.66k	સ્ટર.ક્ષ્પ્ર	₹ 64, ₹%	V4.6V4	₹40.366₹	
रकृत वर्षकर क्रम	12.674	27/2/13	રાષ્ટ્ર કૃષ્ણ	352.33	206.505	રફદ,રફદ્	
भरमा बेलोले जनभाग भांडपल	122.02¢V	V280.88k	V280.88V	V28.688V	¥22.02gV	V22.025V	
রবন মনিশা							
To .	0.0₹	0.01₹	0.0€1⁄€	0.0₹⊭	0.010	0.04/છ	
जीतिकृत	0.0%	9,012	0.0€%	150.0	0,010	0.04/5	

दिया १. तमा (लिटिया केन्द्र अदर हरकलामा एक म्यान्ज्ञ) राष्ट्रायकत, २०१५ पमा तमा ५६ कम्प रहक दशत पशतत नाइर करमात ५१ वित्तेयर, २०२४ रोगी तनलेच्या जिन्होंकारेला दकनेय य दकतित अलेखनारिकित विलोध निकस्ताये तमिरार बङ्कपालीण काला अहे. विलोध कवीचे संपूर्व बहुत रहीक इस्तर्वेयच्या www.bseindia.com. आणि केनरीच्या www.kamalakshifinance.wordpress.com

दिनांकः ३१.०१.२०२५



बीजम्मल:००२२०१७३ सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, श्ला मजला, सास्मिश इमारत, सास्मिश रोड, बरळी, मुंबई - 400030.

तही/

कार्मकारी संघालक व सीरफ्ज

चौकशीची जाहिर नोटीस सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलेम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे)

परामार अहवाल / अर्ज क्रमांक : सधआ/Dycc/1263/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नौंदणी क्रमांक 'The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यांनी 1998-1999, 1999-2000, 2000-2001 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखत केलेला

ŀ	आहे.	
	रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे	रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे
	1. Shri.Subramaniam Velayudhan Pillai	1. Shri.Subramaniam Velayudhan Pillai
I	2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantan
I	3. Shri. N. Venkataraman	3. Shri. N. Venkataraman
I	4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan
l	5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh
I	6. Shri, N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami
I	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala
ı	8. Shri. V. Nagrajan	8. Shri. V. Nagrajan
I	9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
I	10. Shri. Ramesh Mani	10. Shri. Ramesh Mani
I	11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan
ı	12. A. Kumar	12. A. Kumar
ı	13. Shri Ramamirthan P lyer	13. Shri Ramamirthan P lyer

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअथी हितसबंध असलेत्या सर्व संबंधित लोकांना सदर नौटीसद्वार कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणांस काही आक्षेपू / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुक्त, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सद्र अहवा्लास आपली काृहीही हुरक्त नाहीं असे समजन सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

्रजाज दि. 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

(प्र) अधीक्षक (न्याय शास्ता)

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ब्रहन्मुंबई विभाग, मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030. चीकशीची जाहिर नोटीस सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 ओ वाचावे)

सार्वजूनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्सुंबुई विभाग मुंबई

(महारहि स्वात । वर्षस्त व्यवस्था आधानयम १९५० व्याक्तम २८ । नयम १ व १ अ वाचाव). फेरफार अहवाल / अर्ज क्रमांक : सथआ/Dycc/1264/2021 ज्याअर्थ सार्वजनिक न्यासाचे नांव व नोदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (सुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यांनी 1995-1996,1996-1997, 1997-1998 बदल अर्जु मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला

रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे	रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे		
Shri.Subramaniam Velayudhan Pillal	Shri.Subramaniam Velayudhan Pillai		
2. Shri. Kuppuswamy Neelkantan	2. Shri. Kuppuswamy Neelkantan		
3. Shri. N. Venkataraman	3. Shri, N. Venkataraman		
4. Shri. N. Vaidyanathan	4. Shri. N. Vaidyanathan		
5. Shri. V. Ganesh	5. Shri. V. Ganesh		
6. Shri. N.R. Narayanaswami	6. Shri. N.R. Narayanaswami		
7. Shri. Ravindra Hirji Mathrawala	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala		
8. Shri. V. Negrajan	8. Shri. V. Nagrajan		
9. Shri. Ganeshan Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan		
10. Shri. Ramesh Mani	10. Shri. Ramesh Mani		
11. P.V. Gopal Krishnan	11. P.V. Gopal Krishnan		
12. A. Kumar	12. A. Kumar		
13. Shri Ramamirthan P lyer	13. Shri Ramamirthan P lyer		

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बुहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वार कृळविण्यात येते की, सदूर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आयुक्त, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदुर अहवा्लास आपली कृाहीही हूरकृत नार्ही असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

आज दि, 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली. 23/01/2025

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यीलय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्युंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, १ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई - 400030.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई (महाराष्ट्र सार्व, विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नियम 7 व 7 अ वाचावे)

चौकशीची जाहिर नोटीस

फरफार अहवाल / अर्ज क्रमांक : सध्आ/Dycc/1265/2021 ज्याअर्थी सार्वजनिक न्यासाचे नाव व नॉदणी क्रमांक "The Atmagnana Jyothi Sabha पी. टी. आर. क. F-1103 (मुंबई) मा. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेचा सादरकर्ता Vaidyanathan Narayan Iyer यांनी 1992-1993, 1993-1994,1994-1995 बदल अर्ज मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयात दाखल केलेला रेकॉर्डवर घेण्यात आलेली नावे

1. Shrl. K. Subramaniam	1. Shri.Subramaniam Velayudhan
2. Shri. S. Shankaranarayan	Pillai
3. Shri. R.C. Anjaria	2. Shri. Kuppuswamy Neelkantan
4. Shri. B. P. Khetan	3. Shri. N. Venkataraman
Shri. P.P. Mahadevan	4. Shri. N. Vaidyanathan
6. Shri. M. Subbaraman	5. Shri. V. Ganesh
7. Shri. K. G. Krishnan	6. Shri. N.R. Narayanaswami
8. Shrl. Subramaniam	7. Shri. Ravindra Hirji Mathrawala
9. Velayudhan Pillai	8. Shri. V. Nagrajan
10. Shri. Kuppuswami Neelkantan	9. Shri. Ganeshan Neelkantan
11. Shri. N. Venkataraman	10. Shri. Ramesh Mani
12, Shri. N. Vaidyanathan	11. P.V. Gopal Krishnan
	12. A. Kumar
	43 Chai Damanniathan Dhua

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. धर्मादाय उप. अयुक्त, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांनी दि 24-10-2024 तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअधी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकापासून 30 दिवसाच्या आत मा. धर्मादाय उप. आपुक्त, यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा)

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा)

रेकॉर्डवरुन कमी करण्यात आलेली नावे

13. Shri Ramamirthan P lyer

्याज दि, 23 माहे जानेवारी 2025 रोजी, माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय उप. आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शिक्यानिशी दिली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई